

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ११४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
गुरुवार, दि.१४ जून, २०१८ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ११४ वी बैठक गुरुवार, दि.१४ जून, २०१८ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्षा
२)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
४)	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
५)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
६)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
७)	डॉ. श्रीमती सुरेय्या शेख	सदस्या
८)	डॉ. बी. सी. शेवाळे, वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
९)	श्री. बी. पी. पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१०)	डॉ. जी. आर. मंझा, कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई व डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कुलगुरुपदी रुजू झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक असल्याने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सचिव तथा कुलसचिव यांनी मा. कुलगुरुमहोदयांचे व्यवस्थापन परिषदेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ३०(४) (d) नुसार, मा. कुलगुरुमहोदयांनी प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे व प्राचार्या डॉ. के. ए. पांडे यांचे व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशन केले. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ३०(४) (e) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी डॉ. जी.एस. कांबळे यांचे व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशन केले. या तिघांची ही पहिलीच बैठक असल्याने मा. कुलगुरुमहोदयांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] १३ एप्रिल, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: १३ एप्रिल, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

१) पान क्र. ३४ वर विषय क्र. १९(५) मध्ये “३ Paying Officer/ Authority” ऐवजी “श्री. खपाले आर. यू.” अशी दुरुस्ती करण्यात यावी.

[०२] अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १% समांतर आरक्षण देणेबाबतचा शासन निर्णय माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन निर्णयान्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून वंचित रहावे लागते त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा याकरीता शिक्षण व नोकरी यामध्ये खुल्या प्रवर्गातून १% समांतर आरक्षण लागू करण्यात येत असल्याचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.

सबब, अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १% समांतर आरक्षण देणेबाबतचा शासन निर्णय माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०३] SPD-RUSA यांच्या मान्यतेच्या अधिन राहून सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना सोलर जनरेशन प्लॅट विद्यापीठामध्ये सुरु करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

संदर्भ क्र. १) सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे संदर्भ पत्र क्र.५४०दि.१२/२/२०१८ रोजीचे पत्र.

२) दि.८/५/२०१८ रोजीच्या सनियंत्रण समितीच्या बैठकीती ठराव क्र. ३ अ)

(टिपणी: रुसा सनियंत्रण समितीने तरतुद केलेल्या उर्वरित निधीमधून प्रस्तुत विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान संकुल, रसायनशास्त्र संकुल, संगणकशास्त्र संकुल, इमारतीवर आवश्यकतेनुसार एक / दोन / तीन १०० के. व्ही. ए. सोलर जनरेशन सिस्टीम बसविण्याचे काम नियोजित आहे. तथापि, सिटी इंजिनिअर, सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी संकल्पनेनुसार केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून सोलापूर विद्यापीठातील पदार्थविज्ञान संकुल, रसायनशास्त्र संकुल, संगणकशास्त्र संकुल इमारतीवर रुफ टॉप पी. व्ही. सिस्टीम बसविण्याचे नियोजन केलेली असल्याचे कळविलेले असून सदर सोलरमधून निर्माण होणारे वीज हे विद्यापीठाला देण्यात येणार असल्याचे कळविलेले आहे तसेच विद्यापीठाला प्राप्त होणाऱ्या निधीमधून सोलापूर विद्यापीठातील पदार्थविज्ञान संकुल, रसायनशास्त्र संकुल, संगणकशास्त्र संकुल इमारतीवर रुफ टॉप पी. व्ही. सिस्टीम बसविण्याचे नियोजन केलेली असल्याचे कळविलेले असून सदर सोलरमधून निर्माण होणारे वीज हे विद्यापीठाला देण्यात येणार असल्याचे कळविलेले आहे तसेच विद्यापीठाला प्राप्त होणाऱ्या दरमहा वीज देयकातील बचत होणाऱ्या एकूण रक्कमपैकी ६५% रक्कम Solapur City Development Corporation Ltd. (Implementing Agency) यांना पाच वर्ष विद्यापीठ देय राहिल तसेच पाच वर्षानंतर सदरचे सोलर सिस्टीम संपूर्ण विद्यापीठाच्या मालकीचे राहिल असे कळविलेले असून सदरकामी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळणेबाबत सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी संदर्भ क्र.१ अन्वये विद्यापीठास विनंती केलेली आहे.

संदर्भ क्र.१ च्या पत्रास अनुसरुन सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांना सोलर जनरेशन प्लँट विद्यापीठामध्ये सुरु करण्यास ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत अभिप्राय देण्याबाबत अभियांत्रिकी विभागाने रुसा कार्यालयास दि.३१/३/२०१८ व २१/४/२०१८ रोजीच्या टिपणीन्वये विचारणा केलेली होती, त्यासअनुसरुन रुसा कार्यालयाने सदरचा विषय दि.८/५/२०१८ रोजीच्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत विषय क्र.३ अन्वये सादर केला असता सदर सनियंत्रण समितीने ठराव क्र.३ अ) नुसार SPD-RUSA यांच्या मान्यतेच्या अधिन राहून सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना सोलर जनरेशन प्लँट विद्यापीठामध्ये सुरु करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास सर्वानुमते मान्यता दिलेली आहे.

सनियंत्रण समितीच्या ठराव क्र.३ अ) नुसार सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना सोलर जनरेशन प्लँट विद्यापीठामध्ये सुरु करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे आवश्यक असून नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक होण्याची शक्यता नसल्यामुळे तसेच सदर कामाची निकड लक्षात घेता, व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये SPD-RUSA यांच्या मान्यतेच्या अधिन राहून सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना सोलर जनरेशन प्लँट विद्यापीठामध्ये सुरु करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिलेली असून सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०४] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०५(२)(ड) नुसार संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या सांविधिक पदासाठी निवड समितीवर मा.कुलगुरु महोदया यांनी डॉ. टी. एन. कोळेकर यांचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदाची जाहीरात दै. लोकमत व दै. संचार या वर्तमानपत्रामध्ये तसेच व AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सदरची जाहीरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहीरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.३०/१०/२०१७ पर्यंत होती.

त्यानुसार दिलेल्या मुदतीत ०५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून प्राप्त अर्जांची मा.कुलगुरु यांनी नियुक्त केलेल्या छाननी समितीकडून छाननी केली असता, ०५ पैकी ०३ अर्ज पात्र व ०१ अर्जदारास अधिकचे कागदपत्राची मागणी केलेली आहे.

सदर पदाची मुलाखत दि.२३/०६/२०१८ रोजी आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०५(२) (ड) नुसार निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सदर पदाच्या निवड समितीसाठी तीस दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदया यांनी नामनिर्देशन केले आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०५(२)(ड) नुसार संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या सांविधिक पदासाठी निवड समितीवर मा.कुलगुरु महोदया यांनी डॉ. टी. एन. कोळेकर यांचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०५] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०५(२)(ड) नुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या सांविधिक पदासाठी निवड समितीवर मा.कुलगुरु महोदया यांनी श्रीमती डॉ. एस. आय. शेख यांचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाची जाहीरात दै.लोकमत व दै.संचार या वर्तमानपत्रामध्ये तसेच व AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सदरची जाहीरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहीरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.३०/१०/२०१७ पर्यंत होती.

त्यानुसार दिलेल्या मुदतीत ०८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून प्राप्त अर्जाची मा.कुलगुरु यांनी नियुक्त केलेल्या छाननी समितीकडून छाननी केली असता, ०८ पैकी ०१ पात्र झालेला आहे. त्यामुळे मागील जाहिरातीच्या अनुषंगाने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरून सदर पदाची जाहिरात पुन्हा प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने ०२ नवीन अर्ज प्राप्त झाले होते व ०२ उमेदवारांची जास्तीची कागदपत्रे प्राप्त झाली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी यापूर्वी नियुक्त केलेल्या छाननी समितीकडून केली असता, एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.

सदर पदाची मुलाखत दि.२३/०६/२०१८ रोजी आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०५(२)(ड) नुसार निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सदर पदाच्या निवड समितीसाठी तीस दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदया यांनी नामनिर्देशन केले आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०५(२)(ड) नुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या सांविधिक पदासाठी निवड समितीवर मा.कुलगुरु महोदया यांनी श्रीमती डॉ. एस. आय. शेख यांचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०६] शास्त्रीय उपकरण केंद्र येथे इन्स्ट्रुमेंट एक्सपर्ट या पदावर कंत्राटी पध्दतीने डॉ. कुलकर्णी मकरंद अनंतराव यांना दोन महिन्यासाठी तात्पुरती नियुक्ती दिल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील शास्त्रीय उपकरणे केंद्रामध्ये जाहीर निविदा मागवून खालील उपकरणे खरेदी करण्यात आली असून त्यावर संशोधन करण्यात येत आहे.

Sr. No.	Name of Instruments
1.	400 MHz NMR
2.	FT-IR
3.	Atomic Absorption Spectrometer
4.	Elemental Analyzer
5.	X-Ray Diffractometer
6.	GIS Mapping & Image Processing
7.	Synthesis System

वरील शास्त्रीय उपकरणे ही महागडी व महत्वाची असल्याने ती उपकरणे हाताळण्यासाठी व निगराणी करण्यासाठी डॉ. मकरंद अनंतराव कुलकर्णी यांची नियुक्ती आदेश क्र.सोविसो/आस्था/२०१७/३६५४, दि.०५/०६/२०१७ रोजीच्या आदेशान्वये दि.०६/०६/२०१७ ते ०५/०५/२०१८ अशा एकूण अकरा महिन्यासाठी इन्स्ट्रुमेंट एक्सपर्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांचा कालावधी हा दि.०५/०५/२०१८ रोजी संपणार असल्याने समन्वयक, शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी त्यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली आहे. (सोबत पत्र जोडले आहे.)

दरम्यानच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित केली नसल्याने व सदरची बाब धोरणात्मक असल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दि.१४/०५/२०१८ ते १३/०७/२०१८ अशा ०२ महिन्यासाठी किंवा विहित प्रक्रिया पूर्ण करून नवीन नियुक्त कर्मचारी हजर होईपर्यंत सोविसो/आस्था/२०१८/४०७५, दि.१४/०५/२०१८ अन्वये तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.

सबब, शास्त्रीय उपकरण केंद्र येथे इन्स्ट्रुमेंट एक्सपर्ट या पदावर कंत्राटी पध्दतीने डॉ. कुलकर्णी मकरंद अनंतराव यांना दोन महिन्यासाठी तात्पुरती नियुक्ती दिल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०७] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या अंतिम इरादापत्रासंदर्भात अनुपालन अहवालाच्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (च) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन महाविद्यालय सुरु करण्या संदर्भातील अंतिम इरादापत्राचे अनुपालन अहवालासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील एकूण शासनाने दि.२८/२/२०१८ रोजीच्या शासन आदेशानुसार ०३ पारंपारिक महाविद्यालयास इरादापत्र दिलेले आहे. त्यापैकी विद्यापीठास ०२ अंतिम इरादापत्रकरिता अनुपालन अहवालाचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. नवीन महाविद्यालय सुरु करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदय यांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि.१५/९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा. कुलगुरु महोदयांच्या शिफारशीअन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेली आहे.

दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिनांक २३/०२/२०१७ च्या असाधारण भाग ४ ब च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे. सदर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (च) मध्ये खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"उपरोक्त कालमर्यादेत मिळालेल्या अशा अनुपालन अहवालाची अधिष्ठाता मंडळाद्वारे छाननी करण्यात येईल आणि ज्या उपरोक्त कालमर्यादेत अनुपालन अहवाल प्राप्त झाला असेल त्या कालमर्यादेतील मे च्या पहिल्या दिवशी किंवा त्याआधी व्यवस्थापन परिषदेच्या मंजूरीसह राज्य शासनाकडे पाठविला जाईल. अधिष्ठाता मंडळाच्या व व्यवस्थापन परिषदेने मंजूरी दिलेल्या शिफारशींना व्यवस्थापन परिषदेला उचित वाटेल अशा संबंधद कारणांनी यथोचितरित्या पुष्टी देण्यात येईल."

उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीच्या अनुषंगाने नवीन महाविद्यालयाचे अंतिम इरादापत्राचे अनुपालन अहवाल शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या १ मे पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे १ मे पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषदेची बैठक नजीकच्या काळात होणार नसल्याने या संदर्भात दि.१९/०४/२०१८ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे नवीन महाविद्यालय अंतिम इरादापत्राचे अनुपालन अहवालाचे परवानगी मिळणेकामी दि.२४/०४/२०१८ रोजी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या अंतिम इरादापत्रासंदर्भात अनुपालन अहवालाच्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (च) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०८] विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरविण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदय यांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: सन २०१६-१७ या वर्षासाठी विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी पालक व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरविण्यासाठी दि.०३/०५/२०१७ ते दि.२९/०५/२०१७ या दरम्यान दैनिक सकाळ या वर्तमानपत्रातून जाहीर ई निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून विद्यार्थी पालक विमा योजना उतरविण्यासाठी एकूण सात फर्मकडून निविदा प्राप्त झालेल्या होत्या. प्राप्त निविदा दि.३१/०५/२०१७ रोजीच्या मान्यतेनुसार उघडण्यात येवून निविदाधारकांच्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. त्यापैकी सातही विमा कंपनीच्या निविदेत नमुद केल्याप्रमाणे सर्व बाबी बरोबर आहेत. त्यास अनुसरून दि.१३/०५/२०१८ रोजीच्या मान्यतेनुसार दि.१४/०५/२०१८ रोजी सातही निविदाधारकांच्या दरांची निविदा उघडण्यात आली. सोबतचा तौलनिक तक्ता विचारात घेता पैकी प्रति विद्यार्थी पालकासह यांच्यासाठी L-१ आसलेले एच डी एफ सी आर्गो जनरल इन्सुरन्स कंपनी लि. सोलापूर यांनी त्यांच्या निविदेत नमुद केल्यानुसार ₹६०/- तसेच शिक्षक/प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी L-१ आसलेले ओरियंटल इन्सुरन्स कंपनी लि. मुंबई यांनी त्यांच्या निविदेत नमुद केल्यानुसार ₹५९/- प्रमाणे विमा उतरविण्याचे मान्य केले असल्याने विद्यार्थी पालकासह यांचा विमा एच डी एफ सी आर्गो जनरल इन्सुरन्स कंपनी लि. सोलापूर यांच्याकडून तर शिक्षक/प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा ओरियंटल इन्सुरन्स कंपनी लि. ठाणे यांच्याकडून उतरविण्याची शिफारस करण्यात आली. शिफारशीनुसार आगामी काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार नसल्याने तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया सुरु होण्याअगोदर उपरोक्त बाबत सर्व महाविद्यालयांना कळविणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदय यांनी विद्यार्थी पालकासह यांचा विमा एच डी एफ सी आर्गो जनरल इन्सुरन्स कंपनी लि. सोलापूर यांच्याकडून तर शिक्षक/प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा ओरियंटल इन्सुरन्स कंपनी लि. ठाणे यांच्याकडून उतरविण्यास मान्यता दिली असून मा. कुलगुरु महोदय यांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०९] रिसर्च फॉर रिसर्जन्स फाँडेशन, नागपूर आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या मध्ये झालेला सामंजस्य करार (MoU) व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. अरविंद जोशी, सचिव, रिसर्च फॉर रिसर्जन्स फाँडेशन, नागपूर यांचे दि.१४/०५/२०१८ रोजीच्या ई-मेल नुसार डॉ. अरविंद जोशी यांनी रिसर्च फॉर रिसर्जन्स फाँडेशन, नागपूर आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या मध्ये सामंजस्य करार (MoU) करण्याविषयी विनंती केली आहे.

रिसर्च फॉर रिसर्जन्स फाँडेशन, नागपूर आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

सबब रिसर्च फॉर रिसर्जन्स फाँडेशन, नागपूर आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या मध्ये झालेला सामंजस्य करार (MoU) व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१०] Seed Money for Researchers या योजनेंतर्गत संलग्नित ९ महाविद्यालयातील ९ शिक्षकांना संशोधन प्रस्ताव मंजूर झालेले असून सदरचीबाब माहितीस्तव.

(टिपणी:- शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये Seed Money for Researchers या योजनेंतर्गत विद्यापीठ संकुलातील आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे संशोधन प्रस्ताव मागविण्यात आले होते. संलग्नित महाविद्यालयातील ९३ शिक्षकांचे संशोधन प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले असून अतिमतः Peer Review Committee ने ९ शिक्षकांचे प्रस्तावांना शिफारस केलेले आहे. दि. २५/०४/२०१८ रोजीच्या टिपणी अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी खालील प्रमाणे ९ शिक्षकांचे संशोधन प्रस्तावांना मंजूरी दिलेली आहे. (टिपणी, समितीचे शिफारशीचे अहवाल)

Sr. No.	Name of Teachers	Subject	Project Title	Ist Instalment	IInd Instalment	Total Amount Sanctioned
01	Dr. S. Y. Jadhav D. B. F. Dayanand college of Arts & science, Solapur	Chemistry	Synthesis of pharmaceutic ally important pyrazole and thiazole heterocyclic scaffolds and their biological studies.	62,500/-	27,500/-	90,000/-
02	Dr. P. V. Deshmukh Pratapsinh Mohite-Patil Mahavidyala ya, Karmala	Microbiology	A Strategic Application of Probiotic Bacteria Against XANTHOMONAS AXONOPODIS and Production of Value added products from Pomegranate Fruit	67,500/-	17,500/-	85,000/-
03	Smt. V. S. Kshirsagar SVERI's College of Engineering, Pandharpur	Civil Enggi.	Performance Improvement of Biogas Digester by Design Modification	72,500/-	12,500/-	85,000/-
04	Shri. V. A. Bingi Walchand Institute of Technology, Solapur	CSE	A Novel model for Image Segmentation Based on Region of Interest	33,000/-	2000/-	35,000/-
05	Dr. R. G. Kulkarni College of Pharmacy, Pandharpur	Pharmacy (Pharmaceutical Chemistry)	Design and Synthesis of Kinase Inhibitors in Pericular Pim-I or p38 Kinase	50,000/-	50,000/-	1,00,000/-

06	Dr. Y. S. Thorat college of Pharmacy, Solapur	Pharmaceutics	Bridging Ayurveda with Modern Science : Healing Mouth Ulcers with Curcumin Loaded Lipid Nanoparticles using Cow Ghee.	65,000/-	15,000/-	80,000/-
07	Dr. I. J Tamboli Solapur Social Association Arts & Commerce College, Solapur	Marathi	Solapur Jilyatil Dakhanl Marathi Vowancha Abhyas	20,000/-	10,000/-	30,000/-
08	Dr. D. G. Sonatakke Karmaveer Bhaurao Patil Mahavidyalaya, Pandharpur	Marathi	भालचंद्र नेमाडे कादंबरी आणि मराठी संस्कृती	17,500/-	12,500/-	30,000/-
09	Dr. V. B. Bandgar Uma Shikshanshakra Mahavidyalaya, (B.Ed.), Pandharpur	Education	Development of Multimedia E-Book for Teaching Geographical Concept at the secondary level	23,000/-	7,000/-	30,000/-
			Total Amount Sanctioned	4,11,000/-	1,54,000/-	5,65,000/-

उपरोक्त प्रमाणे Seed Money for Researchers या योजनेतर्गत संलग्नित ९ महाविद्यालयातील ९ शिक्षकांचे संशोधन प्रसताव मंजूर झाले असून सदर ९ शिक्षकांना Peer Review Committee ने प्रथम वर्षासाठी ₹4,11,000/- आणि द्वितीय वर्षासाठी ₹1,54,000/- असे दोन वर्षासाठी एकूण रक्कम ₹5,65,000/- शिफारस केले आहे. तरी सदरचीबाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[११] विभागास आवश्यक असलेली Data Center ची सेवा दोन वर्षाकरीता वार्षिक दरकरार करुन भाडे तत्वावर घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विभागास आवश्यक असलेली Data Center ची सेवा भाडेतत्वावर घेण्याकरीता दि.१५/२/२०१८ रोजीच्या मान्यतेने ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर मागणीस अनुसरुन विभागाकडे एकूण तीन ई-निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या तीन निविदाधारकांच्या तांत्रिक निविदा दि.४/४/२०१८ रोजी निविदा उघडणे, समितीसमक्ष उघडून निविदाधारकांची कागदपत्रे समान लेखा संहितेमधील नमूद समिती कडून तपासून पात्र / अपात्र निविदाधारक ठरविण्यात आले असून, तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेले निविदाधारक खालीलप्रमाणे

अ.क्र.	निविदाधारकांचे नांव	पात्र / अपात्र
1.	M/s. ESDS Software Solutation Pvt.Ltd. Nashik	पात्र
2.	M/s. Cyber Futurisits Pvt. Ltd. Noida U.P.	पात्र
3.	M/s. PI Data Center Pvt. Ltd. Guntur, Andhra Pradesh	पात्र

वरीलप्रमाणे तांत्रिक दृष्ट्या पात्र ठरलेल्या तीन निविदाधारकांच्या दराच्या निविदा दि.३/५/२०१८ रोजी निविदा उघडणे समिती समक्ष उघडून दराचा तौलनिक तक्ता तयार केला असून तौलनिक तक्ता सोबत अवलोकनार्थ जोडला आहे. तौलनिक तक्त्यामधील M/s. ESDS Software Solutation Pvt.Ltd. Nashik या फर्मचे दर सर्वात कमी असून फर्म आणि त्यांनी दिलेले दराचा तपशील खालीलप्रमाणे

अ. क्र.	निविदाधारकांचे नांव	निविदेमध्ये दिलेले दर
1.	M/s. ESDS Software Solutation Pvt.Ltd. Nashik	₹33,984/- प्रतिमहिना सर्व करांसह

उपरोक्त प्रमाणे Data center ची सेवा दोन वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्याकरीत ₹8,15,616/- अक्षरी-रु.आठ लाख पंधरा हजार सहाशे सोळा फक्त इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च विभागाकडी Data Center Rent या अंदाजपत्रकीय शिर्षकातून खर्ची टाकावा लागणार आहे. सदरचे काम हे सेवा पुरविणे या प्रकारात मोडते त्यामुळे व वरील कामाकरीता होणारा खर्च मा. व्यवस्थापन परिषदेसमोर माहितीस्तव ठेवणे आवश्यक आहे.

सबब, वरीलप्रमाणे M / s. ESDS Software Solutation Pvt. Ltd., Nashik या फर्मसोबत दोन वर्षाकरीता, वार्षिक दरकरार करुन कामाचे आदेश देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विभागास आवश्यक असलेली Data Center M/ s. ESDS Software Solutation Pvt. Ltd., Nashik या फर्मसोबत दोन वर्षाकरीता ₹33,984/- प्रतिमहिना सर्व करांसह वार्षिक दरकरार करुन भाडे तत्वावर देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२] विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १३ वा वार्षिक अहवाल विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ कलम १३६ (१) नुसार खालील प्रमाणे तरतूद आहे.

“वार्षिक अहवाल स्विकारणे आणि ते अधिसभेकडे पाठविणे”

सबब, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा १३ वा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.

१) डॉ. श्रीकांत येळेगावकर	अध्यक्ष
२) डॉ. श्रीमती नभा काकडे	उपाध्यक्ष
३) डॉ. डी. जी. कदम	सदस्य
४) डॉ. सुहास पुजारी	सदस्य
५) डॉ. आर. एस. मेंते	सदस्य
६) श्री. ए. बी. जाधव	सदस्य-सचिव

उक्त समितीने महाविद्यालये, विद्यापीठ संकुले व प्रशासकीय विभागाकडून मागवून घेतलेल्या माहितीवर एकत्रित विचार करून वेळोवेळी अहवाल समितीच्या बैठका आयोजित करून सदरचा मराठी व इंग्रजी भाषेतील अहवाल (पुस्तक स्वरूपात) तयार करून अधिष्ठाता मंडळाच्या दि.१९ एप्रिल, २०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.३.५ नुसार शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा १३ वा वार्षिक अहवाल दुरुस्तीसह व्यवस्थापन परिषदेकडे सादर करण्याची शिफारस केलेली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशी नंतर सदरच्या अहवालास अधिसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १३६ (१) ची तरतूद खालीलप्रमाणे आहे

कलम १३६ (१)	अधिष्ठाता मंडळ, प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठ, त्याच्या अधिकारितेतील महाविद्यालये व परिसंस्था यांचे प्रशासनिक, विद्याविषयक संशोधन व विकासविषयक व अन्य कार्यक्रम समाविष्ट असलेला वार्षिक अहवाल तयार करील व तो विचारार्थ व्यवस्थापन परिषदेला सादर करील. व्यवस्थापन परिषदेकडून मिळालेल्या वार्षिक अहवालावर अधिसभा चर्चा करील व तो मान्य करील. अधिसभेने मान्य केलेला असा अहवाल, कुलपती व राज्य शासन यांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर एका वर्षाच्या आत सादर करण्यात येईल.
-------------	---

सबब, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी. डी. स्वरूपात) तयार केलेला १३ वा वार्षिक अहवाल विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १३ व्या वार्षिक अहवालाबाबत दुरुस्तीसह अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.

[१३] विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १३ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने सदस्यांचे नामनिर्देशनाबाबत विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १३६ (१) तरतुदीनुसार, विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा १३ वा वार्षिक अहवाल मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात आला असून, सदर अहवाल अधिष्ठाता मंडळाच्यावतीने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

सदरचा शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा १३ वा मराठी व इंग्रजी वार्षिक अहवाल आगामी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा १३ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने सदस्यांचे नामनिर्देशनाबाबत विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १३ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने प्राचार्या डॉ. श्रीमती के. ए. पांडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१४] रुसा अंतर्गत विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीच्या दुरुस्तीच्या बांधकामास वाढीव मुदत दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

संदर्भ क्र. १) श्री. बी. व्ही. राठोड यांना देण्यात आलेल्या वरील कामाचे कार्यारंभ आदेश क्र.सोविसो / अभि. विभाग / कार्यारंभ आदेश / २०१६-१७ / २०९३, दि.३१ मार्च, २०१७.

२) दि.०७/०२/२०१८ रोजी झालेल्या बांधकाम समिती ठराव क्र.५ तसेच दि.०७/०/२०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.७.

(टिपणी: रुसा अंतर्गत विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीचे दुरुस्तीच्या बांधकाम करण्याचे कार्यारंभ आदेश हे संदर्भ क्र.१) नुसार, देण्यात आले होते व त्यामध्ये सदर कामाची मुदत ही दि.३०/१२/२०१७ पर्यंत होती. संदर्भ क्र.२) नुसार, कामाची मुदत वाढवून दि.२८/०२/२०१८ पर्यंत करण्यात आली होती. सदर काम हे जवळपास पूर्ण झाले असून त्यामधील टाईल्स बसविणेचे ३.५५ लाख चे काम अद्याप व्हावयाचे आहे. सदर टाईल्स बसविण्याचे काम हे ग्रंथालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ग्रंथालयामध्ये बसविण्याचे होते. परंतु सद्यस्थितीत विविध परीक्षा चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होवू नये यासाठी वरिष्ठ ग्रंथालय सहायक श्री. पी. टी. रणदिवे यांनी सदर काम हे परीक्षा संपल्यानंतर करण्यात यावे, असे तोंडी सूचविले आहे.

उपरोक्त बाब विचारात घेता, सदर कामाच्या मुतदवाढीचा विषयास प्रथमतः बांधकाम समितीची व्यवस्थापन परिषदेला शिफारस असणे आवश्यक आहे. बांधकाम समितीची शिफारस व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर वरीलप्रमाणे कामाची ३१/०५/२०१८ पर्यंतची मुतदवाढ श्री. बी. व्ही. राठोड यांना द्यावी लागणार आहे. तथापि, बांधकाम समितीची बैठक दि.०७/०२/२०१८ रोजी संपन्न झालेली असून नजीकच्या काळात होण्याची शक्यता नसल्यामुळे तसेच सदर कामाची निकड लक्षात घेता, सदर कामास बांधकाम समितीच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांची महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मान्यता घेण्यात आलेली आहे.

सबब, रुसा अंतर्गत विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीच्या दुरुस्तीच्या बांधकामास दि.३१/०५/२०१८ पर्यंतची वाढीव मुदत दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: रुसा अंतर्गत विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीच्या दुरुस्तीच्या बांधकामास दि.३१/०५/२०१८ पर्यंत वाढीव मुदत देण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१५] अधिष्ठाता मंडळाच्या दि.१९/०३/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.८ (१) नुसार, अॅडव्होकेट आनंद माहुरकर यांना प्रस्तूत विद्यापीठाच्या IPR Cell चे लिगल अॅडव्हायझर म्हणून नियुक्ती करण्यासाठीची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.२२ जानेवारी, २०१८ रोजी झालेल्या IPR Cell समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या ठराव क्र.४.१ नुसार अॅडव्होकेट आनंद माहुरकर यांना प्रस्तूत विद्यापीठाच्या IPR Cell चे लिगल अॅडव्हायझर म्हणून नियुक्ती करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती. (सोबत दि.२२ जानेवारी, २०१८ रोजी झालेल्या IPR Cell समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत जोडलेला आहे.) तथापि, उपरोक्त विषय हा IPR Cell समितीच्या अधिकार कक्षेत येत नसून तो विद्यापीठ अधिकार मंडळाच्या कक्षेत येत असल्याने त्यास विद्यापीठ अधिकार मंडळाची मान्यता घेणे गरजेचे असून तदनंतरच अॅडव्होकेट आनंद माहुरकर यांना प्रस्तूत विद्यापीठाच्या IPR Cell चे लिगल अॅडव्हायझर म्हणून नियुक्ती करण्यासाठीची बाब अधिष्ठाता मंडळाच्या दि.१९/०३/२०१८ रोजीच्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आलेली होती. त्यावर अधिष्ठाता मंडळाने खालीलप्रमाणे ठराव केलेला आहे.

“अॅड. आनंद माहुरकर यांना प्रस्तूत विद्यापीठाच्या IPR Cell चे लिगल अॅडव्हायझर म्हणून नियुक्ती करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.”

सबब, अधिष्ठाता मंडळाने केलेल्या ठरावानुसार अॅडव्होकेट आनंद माहुरकर यांना प्रस्तूत विद्यापीठाच्या IPR Cell चे लिगल अॅडव्हायझर म्हणून नियुक्ती करण्यासाठीची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: अधिष्ठाता मंडळाच्या दि.१९/०३/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.८ (१) नुसार, अॅडव्होकेट आनंद माहुरकर यांना प्रस्तूत विद्यापीठाच्या IPR Cell चे लिगल अॅडव्हायझर म्हणून नियुक्ती करण्यास व त्यांना एकावेळचे मानधन ₹५०,०००/- (जी.एस.टी.सहित) देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१६] प्रस्तुत विद्यापीठात पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या मौखिक परीक्षेस बहिस्थः परीक्षक यांना कार वाहनाने (स्वतःच्या/भाड्याच्या), रेल्वे (प्रथम श्रेणी) ने प्रवास करण्यास मान्यता देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठामध्ये विविध विद्याशाखांतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थी अंतिम शोधप्रबंध सादर करतात. सदर प्राप्त शोधप्रबंधाची विहित कार्यवाही होऊन पीएच. डी. अभ्यासक्रमाची मौखिक परीक्षा आयोजित केली जाते. पीएच.डी. च्या मौखिक परीक्षेस बहिस्थः परीक्षक उपस्थित असणे अनिवार्य आहे.

पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेस उपस्थित राहण्याकरिता बहिस्थः परीक्षकांकडून कार वाहनाने (स्वतःच्या/भाड्याच्या), रेल्वे (प्रथम श्रेणी) ने (येण्याचा-जाण्याचा) प्रवास करण्याबाबत विनंती केली जाते.

सबब प्रस्तुत विद्यापीठात पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या मौखिक परीक्षेस बहिस्थः परीक्षक यांना कार वाहनाने (स्वतःच्या/भाड्याच्या), रेल्वे (प्रथम श्रेणी) ने प्रवास (येण्याचा-जाण्याचा) करण्यास मान्यता देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः प्रस्तुत विद्यापीठात पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या मौखिक परीक्षेस बहिस्थः परीक्षक यांना कार वाहनाने (स्वतःच्या/भाड्याच्या), रेल्वे (प्रथम श्रेणी) ने प्रवास करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच प्रवास देयक मंजूरीचे अधिकार प्रति कुलगुरु / विशेष कार्यासन अधिकारी, शैक्षणिक, संशोधन आणि विकास यांना देण्यात आले.

[१७] संगणकशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Leotechsa Robotics Pvt.Ltd.,Pune यांच्यामधील कराराचा (MoU) मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रा. डॉ. आर. एस. हेगडी, संचालक, संगणकशास्त्र संकुल यांनी दि.११/०५/२०१८ रोजीच्या पत्रान्वये सोलापूर विद्यापीठ व Leotechsa Robotics Pvt. Ltd. Pune यांचेमध्ये Memorandum of Understanding (MoU) चा मसूदा Development of Digital Image Processing based commercial products for the application in different sectors like agriculture, medical sector, environmental, sanitation, traffic management, smart city based devices etc. या कामांसाठी तयार केला असून त्यास मान्यता मिळावी, अशी विनंती केली आहे.

उपरोक्त MoU चा मसूदा दि.१७/०५/२०१८ रोजीच्या टिपणीन्वये विधी व सल्लागार विभागाचा अभिप्राय मिळणेस्तव मा.कुलगुरु महोदयांच्या मान्यता घेवून दि.१९/०५/२०१८ रोजी विधी व सल्लागार विभागास पाठविण्यात आले होते. विधी व सल्लागार विभागाने सदर कराराच्या मसूद्यात कसल्याही प्रकारची त्रुटी दर्शवली नाही.

सबब, संचालक, संगणकशास्त्र संकुल यांनी दि.११/०५/२०१८ रोजीच्या पत्रानुसार संगणकशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ व Leotechsa Robotics Pvt. Ltd. Pune यांचेमध्ये होणाऱ्या कराराचा (MoU) चा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: संगणकशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Leotechsa Robotics Pvt.Ltd., Pune यांच्या सोबत करार करण्यास व कराराच्या (MoU) मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१८] श्री. कोळी राजेंद्र आप्पासाहेब, श्रीमती ममता लक्ष्मीनारायण बोल्ली, श्रीमती अनुराधा विजय जाधव, श्री. राजू नागनाथ नवले यांचे PET-६ मधील प्रलंबित प्रवेश मिळणेबाबतचे अर्ज व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: सन २०१५ मध्ये झालेल्या विभागीय संशोधन समिती समोर हजर होते. परंतु माझा प्रवेश हा प्रलंबित (On hold) ठेवण्यात आला होता. तसेच काही विद्यार्थ्यांचे कागदपत्रे (नॉनक्रिमिलयर प्रमाणपत्र, नाहरकत दाखला) सादर केला नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पीएच. डी. अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकला नाही. आता PET-६ ची स्थगित प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्याने व आम्ही आवश्यक कागदपत्रे (नॉनक्रिमिलयर प्रमाणपत्र, नाहरकत दाखला) सादर केला असल्याने आम्हास पीएच. डी. साठी अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा अशी विनंती उपरोक्त विद्यार्थ्यांनी अर्जाद्वारे केली आहे असे विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.

Sr. No.	Subject	Name of the Student	M /F	The Guide Alloted by DRC
1)	Marathi	NAVALE RAJU NAGNATH	M	Non cremy layer certificate नाही.
2)		JADHAV ANURADHA VIJAY	F	Non cremy layer certificate नाही.
3)	Hindi	BOLLI MAMATA LAXMINARAYAN	F	Non cremy layer certificate नाही.
4)	Commerce & Management	SMT. MALI MAYURA LAXMAN	F	Kept on Waiting
5)	Education	SHAIKH A TAYYAB SAHEBLAL	M	On Hold
6)		KOLI RAJENDRA APPASAHEB	M	On Hold

याबाबत कार्यालयीन निवेदन असे की, सन २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या पीएच. डी. PET-६ या प्रवेश परीक्षेस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रान्वये स्थगिती देण्यात आलेली होती. त्यावर विद्यार्थी हित लक्षात घेता सदरील विषय दि.२३/०१/२०१८ व दि.०७/०२/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला सदर बैठकीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना २०१५ मध्ये झालेल्या विभागीय संशोधन समितीने मार्गदर्शन वितरित केलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दि.०८/०३/२०१८ रोजीच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीमध्ये सदर विषय ठेवण्यात आला. अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत ही वरीलप्रमाणेच ठराव झाला. त्यानुसार दि.१९/०४/२०१८ ते २६/०४/२०१८ रोजी पुनः विभागीय संशोधन समितीच्या बैठका घेण्यात आल्या सदर बैठकीमध्ये फक्त ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वितरित केलेले आहेत अशाच विषयाच्या विभागीय संशोधन समितीच्या बैठका घेण्यात आल्या व त्या विद्यार्थ्यांना सदर बैठकीस पाचारण करण्यात येवून त्यांना सद्यस्थितीतील उपलब्धतेनुसार मार्गदर्शन वितरित करण्यात येवून प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. तसेच वरील अ.क्र. १, २, ३ व ६ विद्यार्थ्यांनी प्रलंबित प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केलेला आहे. तर उर्वरित अ.क्र.४ व ५ या दोन विद्यार्थ्यांची बाब वरील वरील विद्यार्थ्यांसारखीच आहे. त्यामुळे सदर अर्ज व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: श्री. कोळी राजेंद्र आप्पासाहेब, श्रीमती ममता लक्ष्मीनारायण बोल्ली, श्रीमती अनुराधा विजय जाधव, श्री. राजू नागनाथ नवले यांचे PET-६ मधील प्रलंबित अर्जाच्या प्रवेशास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१९] या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता, सोलापूर विद्यापीठ परिसरात पूर्वी सुरु असलेला एम. एड. हा अभ्यासक्रम शिक्षणशास्त्र संकुलात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून पुन्हा सुरु करण्यासाठी विद्या परिषदेकडून मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठ परिसरातील शिक्षणशास्त्र संकुलांतर्गत एम. एड. हा अभ्यासक्रम सन २००५-०६ पासून सुरु करण्यात आलेला होता. सदर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ४० विद्यार्थी इतकी होती. एन. सी. टी. ई. च्या धोरणानुसार एम. एड. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून ०१ वर्षाऐवजी ०२ वर्षांचा करण्यात आला आहे. त्यानुसार एन. सी. टी. ई. भोपाळ या कार्यालयाकडून Self Appraisal Form भरून पाठविण्याच्या सूचना विद्यापीठास प्राप्त झाल्या होत्या. परंतु सदर कोर्ससाठी विद्यार्थी प्रवेश परिस्थिती लक्षात घेवून सदर अभ्यासक्रम विद्या परिषदेच्या दि.१८/०२/२०१७ रोजी झालेल्या ठराव क्र.०४ नुसार व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करून बंद करण्यात आला आहे.

या परिसरातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून, सोलापूर विद्यापीठ परिसरात पूर्वी सुरु असलेला एम. एड. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून पुन्हा सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये, विद्या परिषदेच्या वतीने दि.२२/०५/२०१३ रोजीच्या टिपणीअन्वये परवानगी दिलेली आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठ परिसरात पूर्वी सुरु असलेला एम. एड. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता, सोलापूर विद्यापीठ परिसरात पूर्वी सुरु असलेला एम. एड. हा अभ्यासक्रम शिक्षणशास्त्र संकुलात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून पुन्हा सुरु करण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्यावतीने केलेली कार्यवाही स्विकारून त्यास सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

[२०] विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन संकुलातील पूर्वी सुरु असलेला एम. बी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून मा.कुलगुरु महोदयांनी विद्या परिषदेकडून स्वीकारून व्यवस्थापन परिषदेस शिफारस केल्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.२२/०३/२०१८ सोलापूर विद्यापीठ परिसरात वाणिज्य व व्यवस्थापन संकुलात एम. बी. ए. ह्या अभ्यासक्रमास सन २००५-०६ साली मान्यता प्राप्त झालेली होती. परंतु सदरचा अभ्यासक्रम प्रत्यक्षात शै.वर्ष २०११-१२ मध्ये सुरु करण्यात आले होते. सदर अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता होती.

सन २०१३-१४ पासून विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रमास प्रवेश न घेतल्यामुळे व सदरचा अभ्यासक्रम विना अनुदानित तत्वावर सुरु असल्याने विद्यापीठाला आर्थिक दृष्ट्या परवडनारे नसल्यामुळे विद्या परिषदेने केलेल्या शिफारशीनुसार दि.२६ नोव्हेंबर, २०१३ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय ठेवला असता, व्यवस्थापन परिषदेने एम. बी. ए. हा अभ्यासक्रम बंद करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती. परंतु दि.१३ फेब्रुवारी, २०१४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खालीलप्रमाणे सुधारित ठराव करण्यात आला.

"पान क्र.४४ वर ठराव क्र.१० मध्ये विद्यापीठात सुरु असलेला एम. बी. ए. हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेल्या शिफारशीचा विचार करून हा अभ्यासक्रम स्थगित करण्यास मान्यता देण्यात आली. अशी दुरुस्ती करण्यात आली."

सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी इतर ठिकाणी प्रवेश घेण्यास आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने सन २०१८-१९ पासून वाणिज्य व व्यवस्थापन संकुलात पूर्वी सुरु असलेला एम. बी. ए. अभ्यासक्रम पुन्हा सुरु करण्यास व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरु महोदयांनी विद्या परिषदेकडून स्वीकारून शिफारस केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन संकुलातील पूर्वी सुरु असलेला एम. बी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून पुन्हा सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्यावतीने केलेली कार्यवाही स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२१] प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत Placement Officer नियुक्त करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक संकुलात विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम वर्षी Campus Interview व्दारे नोकऱ्या मिळण्यासाठी कंत्राटदारामार्फत कंत्राटी पध्दतीने Placement Officer नियुक्त करणे योग्य राहिल. Placement Officer नियुक्त केल्यास खालील फायदे विद्यापीठास होवू शकतात.

- १) संलग्नित महाविद्यालय व विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होवू शकतात.
- २) विद्यापीठ नावलौकीकात भर पडेल.
- ३) विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येत वाढ होईल.
- ४) नॅक मुल्यांकनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.
- ५) वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी उपलब्ध झाल्याने प्रस्तुत विद्यापीठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी बेरोजगार राहणार नाहीत.
- ६) अनेक नावाजलेल्या संस्था, कंपन्या, औद्योगिक व उद्योजक क्षेत्र विद्यापीठाशी जोडल्या जातील.

सबब, कंत्राटी पध्दतीने एम. बी. ए. / एम. सी. ए. शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या ४५ वर्षापेक्षा जास्त नसलेल्या इच्छुक उमेदवारास दरमहा ₹१०,०००/- मानधनावर Placement Officer खाजगी कंत्राटदारा मार्फत नियुक्त करण्याची व त्यांना सोबत जोडल्याप्रमाणे जबाबदारी निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत Placement Officer नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा मानधन ₹१५,०००/- देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२२] प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील कर्मचारी, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती, विविध संघटना, संस्था प्रतिनिधी, विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व इतर व्यक्ती विद्यापीठ संबंधित कामकाजासाठी दररोज विद्यापीठास भेट देतात. विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, त्यांना त्यांच्या कामाचे योग्यप्रकारे मार्गदर्शन मिळण्यासाठी, तसेच विविध क्षेत्राशी विद्यापीठाचे चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी कंत्राटदारामार्फत कंत्राटी पध्दतीने जनसंपर्क अधिकारी नियुक्त करणे योग्य राहिल अशी या विभागाची धारणा आहे. याद्वारे विद्यापीठास नॅक मूल्यांकनाचा अ दर्जा मिळण्यासही मदत होईल.

सबब, कंत्राटी पध्दतीने एम. सी. जे. / एम. एस. डब्लू शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या ४० वर्षापेक्षा जास्त नसलेल्या इच्छुक उमेदवारास दरमहा ₹१०,०००/- मानधनावर, प्रसार माध्यमामधील (उपसंपादक दर्जापेक्षा कमी नसावा) / शासन मान्यता प्राप्त संस्थेमधील संपादकीय कामाचा अथवा जनसंपर्क अधिकारी पदाचा कामाचा अनुभव, मराठी, इंग्रजी व हिन्दी भाषावर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तीस जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्याची व त्यांची तक्ता अ प्रमाणे जबाबदारी निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा मानधन ₹१५,०००/- देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२३] सोलापूर विद्यापीठात नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत सरळ सेवेने भरती झालेल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे श्री. माने नेताजी दिगंबर, प्रयोगशाळा सहायक यांना सेवेत कायम केल्याची बाबत माहितीस्तव व श्री. आवटे यशवंत पंडीत, शिपाई यांना सेवेत कायम करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ८ (७) अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारातर्गत शासन पत्र क्र. संकिर्ण-२०१३ /प्र.क्र.५५८ /१३ /विशि-१ दि.२५/०९/२०१५ रोजीच्या पत्रात नमूद श्री. मेटकरी यु. व्ही., उपकुलसचिव, श्री. शिंदे एस. एन., सहायक कुलसचिव, श्रीमती पांढरे डी. एन. कक्ष अधिकारी व श्री. व्हनमाने पी. ए., नळकारागीर यांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार सेवाविषयक सर्व (सेवा निश्चिती, वार्षिक वेतनवाढी, पदोन्नती आणि त्यांचे वेतन निर्धारण) लाभ अनुज्ञेय ठरतात. त्यानुसार या प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे असे उक्त दि.२५/०९/२०१७ रोजीच्या पत्रान्वये कळविलेले आहे.

सदर पत्र दि. १९/१२/२०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर सादर केले असता व्यवस्थापन परिषदेने शासन पत्रान्वये कार्यवाही करण्यास मान्यता दिलेली आहे. यास अनुसरून उक्त कालावधीत भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक, उ.शि., सोलापूर विभाग, सोलापूर यांच्याकडे मान्यतेस्तव सादर केले असता, सदर कार्यालयाकडून पत्र क्र. विससं/उशि/सोविसो/२०१८/१२९, दि.१५/०९/२०१८ अन्वये मान्यता प्राप्त झालेली असून त्याअनुषंगाने खालील प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी दि.२३/०९/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये विषय सादर करण्यात आला होता.

या अनुषंगाने दि.२३/०९/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने खालील प्रमाणे प्रशासकीय कार्यवाही करण्यास मान्यता दिली आहे.

- १) सदर कालावधीतील वर्ग ३ व ४ या संवर्गातील कर्मचाऱ्यांचे दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांचे परिविक्षाधीन कालावधीतील विना वेतनी रजेचा कालावधी व इतर प्रशासकीय कार्यवाहीचा आढावा घेवून नियुक्ती आदेशात नमूद परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने पूर्वलक्षीप्रभावाने संबंधितांना सेवेत कायम केल्याचे आदेश निर्गमित करणे.
- २) श्री. माने नेताजी दिगंबर, प्रयोगशाळा सहायक व श्री. आवटे वाय. पी., शिपाई या कर्मचाऱ्यांवर चौकशी समिती नियुक्त केलेली असल्याने त्यांना तूर्तास सेवेत कायम करण्याची बाब प्रलंबित ठेवणे.

- ३) संबंधित कर्मचाऱ्यांचे मा. लेखाधिकारी, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्याकडून वेतन निश्चिती पडताळणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी वित्त व लेखा विभागास कळविणे
- ४) संबंधित कर्मचाऱ्यांचे नियुक्ती दिनांकापासून परिभाषित अंशदान रक्कम कपात करण्याबाबत वित्त व लेखा विभागास कळविणे.

व्यवस्थापन परिषदेने दिलेल्या मान्यतेनुसार वरील अ.क्र.१, ३ व ४ नुसार सर्व कार्यवाही करून एकूण ६२ कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश क्र.सोविसो/आस्था/का.आ./६९५, दि.२४/०१/२०१८ अन्वये सेवेत कायम करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या वेतनवाढीसह वेतननिश्चितीस मा.विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांनी दिलेल्या मान्यतेनुसार मा.लेखाधिकारी (उ.शि.) सोलापूर यांचेकडून पडताळणी करून वित्त व लेखा विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.

वरील अ.क्र.२ नुसार श्री. माने नेताजी दिगंबर, प्रयोगशाळा सहायक व श्री. आवटे वाय. पी., शिपाई या कर्मचाऱ्यांवर चौकशी समिती नियुक्त असल्याने त्यांना सेवेत कायम करण्यात आले नव्हते. तथापि, दि.२४/०४/२०१८ रोजीच्या टिपणीवरील आदेशानुसार चौकशी समितीच्या अहवालाच्या अधिन राहून कार्यालयीन आदेश क्र.सोविसो/आस्था/का.आ./२०१८/३९७३, दि.१०/०५/२०१८ अन्वये श्री. माने नेताजी दिगंबर, प्रयोगशाळा सहायक यांना सेवेत कायम करण्यात आले आहे.

तसेच श्री. आवटे वाय. पी., शिपाई यांनी दि.०५/०२/२०१८ रोजीच्या पत्रान्वये केलेल्या विनंतीनुसार ते सेवेत रुजू होताना त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी नसल्याने त्यांना सेवेत कायम करावे, अशी विनंती केली आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठात नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत सरळ सेवेने भरती झालेल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे श्री. माने नेताजी दिगंबर, प्रयोगशाळा सहायक यांना सेवेत कायम केल्याची बाब माहितीस्तव व श्री. आवटे यशवंत पंडीत, शिपाई यांना विभागीय चौकशी समितीच्या अहवालाच्या अधिन राहून सेवेत कायम करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठात नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत सरळ सेवेने भरती झालेल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे श्री. माने नेताजी दिगंबर, प्रयोगशाळा सहायक यांना सेवेत कायम केल्याची नोंद घेण्यात आली व श्री. आवटे यशवंत पंडीत, शिपाई यांना रुजू दिनांकापासून चौकशी समिती नेमलेल्या दिनांकापर्यंत सेवेत कायम करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२४] विद्यापीठाच्या सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीच्या कामकाजाकरिता मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या श्री. वसंतराव मगदूम यांना निवडणूकीबाबत प्राथमिक कामकाज पुन्हा केल्यामुळे या कामाचे मानधन निश्चित करून आदा करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाची मुदत दि.३१ ऑगस्ट, २०१५ रोजी संपत असल्याने, निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याकरिता अनुभवी मानसेवी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या दि.२९/११/२०१४ च्या बैठकीत विषय क्र.१५ अन्वये सादर केला असता, त्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. त्यानुसार श्री. वसंतराव मगदूम यांना दि.३१/१२/२०१४ रोजीच्या पत्रान्वये कळविले होते. श्री. वसंतराव मगदूम यांनी त्यांच्या दि.१२/०१/२०१५ रोजीच्या पत्रानुसार, मानसेवी अधिकारी पदाच्या कामकाजासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास पाठविला होता. सदर प्रस्तावास असे नमूद केले होते की, निवडणूक कामी मासिक मानधन ₹२५,०००/- न देता निवडणूक कामकाजासाठी एकत्रित मानधन ₹२,००,०००/- (अक्षरी दोन लाख) मिळावे व त्यातील २५% मानधन जून मध्ये आदा करावे व उर्वरित मानधनाची रक्कम निवडणूका यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर एकरकमी मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार मा. कुलगुरुमहोदयांनी त्यांच्या प्रस्तावास मान्यता दिलेली होती.

त्यानुसार श्री. वसंतराव मगदूम यांनी निवडणूकीचे काम सुरु केले होते. त्यानुसार त्यांना २५% मानधन (₹२५,०००/-) जून, २०१५ मध्ये देण्यात आले होते.

यानंतर महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ कायदा नवीन लागू करणार असल्याने या निवडणूका पुढे ढकलल्या व त्यामुळे सन २०१५ व २०१६ मध्ये निवडणूका झाल्या नाहीत. यानंतर शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दि.०१ मार्च, २०१७ रोजी लागू केला व निवडणूकीबाबतचे परिणियम दि.१७ मे, २०१७ च्या राजपत्रानुसार लागू केले. यानंतर नवीन कायदानुसार निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. पदवीधर नावनोंदणी करणे, मतदार नोंदणी करणे, वेळापत्रक तयार करणे इ. अनुषंगिक कामे पुन्हा नव्याने करण्यात आली. यानंतर श्री. वसंतराव मगदूम यांना ऑगस्ट, २०१७ मध्ये ₹५०,०००/- इतका अॅडव्हान्स देण्यात आला.

त्यानंतर या विभागाने दि.१८/११/२०१७ रोजी श्री. वसंतराव मगदूम यांच्या मानधनापैकी उर्वरित रक्कम ₹१,००,०००/- व सन २०१५ व सन २०१७ मध्ये केलेल्या कामाचा विचार करता ₹१,००,०००/- सोडून ₹६०,०००/- इतकी रक्कम आदा करावी याबाबत टिपणी सादर केली असता, मा. कुलगुरुमहोदयांनी “व्यवस्थापन परिषदेमध्ये व नंतर ठरल्याप्रमाणे श्री. वसंतराव मगदूम यांना ₹२,००,०००/- देण्याचे आहे व त्यापैकी ₹१,००,०००/- पैकी आता ₹९०,०००/- आदा करण्यास मान्यता आहे. उर्वरित (१०%) ₹१०,०००/- निवडणुकीची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर देण्यात मान्यता आहे. (म्हणजे अधिसभेची बैठक होवून व्यवस्थापन परिषद पूर्णपणे स्थापन झाल्यावर) तसेच श्री. वसंतराव मगदूम यांनी आपल्या कामाचा राजीनामा दिलेला आहे यांची नोंद घ्यावी व अधिकच्या रकमेबाबत व्यवस्थापन परिषदेने निर्णय घ्यावयाचा आहे.” असा शेरा दिला आहे.

सबब, श्री. वसंतराव मगदूम यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयाकडून माहिती मागवून मतदार याद्या तयार करणे, पदवीधर नावनोंदणी करणे, मतदार नोंदणी करणे, वेळापत्रक तयार करणे इ. अनुषंगिक कामे पुन्हा केल्याने या कामाचे मानधन निश्चित करून मानधन आदा करण्याची बाब विचारार्थ).

ठरावः श्री. वसंतराव मगदूम यांना ₹१०,०००/- मानधन देण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली उर्वरित कालावधीचे मानधन डॉ. सचिन चौधरी यांना द्यावे. तसेच त्यांनी केलेल्या निपक्षपाती कामकाजाबद्दल प्रशस्ती पत्र द्यावे असे सर्वानुमते ठरले.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[२५ (१)] विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयामध्ये विविध पदवी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांची पात्रता करणेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण, बैठक क्र. इ. तपशीलाची पडताळणी करणेसाठी संबंधित तपशील विद्यापीठास उपलब्ध करून घेणेबाबत तसेच या पडताळणीसाठी प्रति विद्यार्थी ₹५/- मंडळास आदा करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.१६/०४/२०१८ रोजी MKCL पुणे येथे विद्यापीठ अधिकारी/कर्मचारी यांची MKCL प्रतिनिधी समवेत झालेली बैठकीतील चर्चेमध्ये प्रस्तुत विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पात्रता ऑनलाईन, बिनचूक व कमी वेळात करणेसाठी MKCL यांनी शिक्षण मंडळाकडून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तपशील (DATA) घेवून MKCL यांना देण्याबाबत विनंती केली आहे जेणेकरून MKCL ऑनलाईन पध्दतीने पुणे मंडळाचा DATA व विद्यार्थी/महाविद्यालय यांनी पुरवलेली १२ वी निकालाची माहितीची पडताळणी ऑनलाईन करून पात्रता करणेबाबत ठराव करण्यात आला आहे.

या अनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठाने जा.क्र.सोविसो/ई-सुविधा/पात्रता विभाग/२०१७-१८/३९१० चे दि.०८ मे, २०१८ रोजीच्या पत्राने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांना पत्रव्यवहार केला असता त्यास अनुसरून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी प्रति विद्यार्थी ५/- प्रमाणे शुल्क आकारून सदर च्या DATA ची पडताळणी करून देण्यात येण्याचे मान्य केले आहे).

विद्यार्थ्यांना आकारण्यात येणाऱ्या पात्रता शुल्कामधून प्रति विद्यार्थी ५ रु. इतके शुल्क मंडळास अदा करता येईल (सोबत पात्रता शुल्काचा तक्ता जोडण्यात आला आहे).

तरी वरील बाब विचारात घेता शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण बैठक क्र. इ. सत्यता पडताळणी करून घेण्यासाठी प्रति विद्यार्थी ₹५/- प्रमाणे विद्यार्थ्यांना आकारण्यात येणाऱ्या पात्रता शुल्कामधून अदा करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयामध्ये विविध पदवी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांची पात्रता करणेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण, बैठक क्र. इ. तपशीलाची पडताळणी करण्यासाठी संबंधित तपशील विद्यापीठास उपलब्ध करून घेण्याबाबत तसेच या पडताळणीसाठी प्रति विद्यार्थी ₹५/- मंडळाने माफ करावे असा पत्रव्यवहार करावे असे सर्वानुमते ठरले.

[२५ (२)] सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी.ए.संस्कृत परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास/विद्यार्थिनीस” सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी “कृर्तकोटी शंकराचार्य पारितोषिक” यांच्या नावाने रोख पारितोषिक देण्यासाठी प्रतिवर्षी ₹५,००१/- रोख पारितोषिक शंकराचार्य न्यास, नाशिक या सार्वजनिक ट्रस्ट कडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार स्विकारण्याची बाब विचारार्थ

(टिपणी: - शंकराचार्य न्यास, नाशिक या सार्वजनिक ट्रस्ट यांनी सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी.ए. संस्कृत परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास/विद्यार्थिनीस” सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी “कृर्तकोटी शंकराचार्य पारितोषिक” या नावाने पारितोषिक देण्यासाठी दि.२४/०५/२०१८ रोजीच्या पत्रासोबत ₹५,००१/- (अक्षरी पाच हजार एक फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. तसेच सदर देणगी रक्कम ही दरवर्षी देण्यात येणार असल्याने दरवर्षी ₹५,००१/- इतकी रक्कम विद्यापीठास देणगी स्विकारण्याबाबत विनंती विद्यापीठास केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार देणगी स्वीकारण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेस आहेत.

उपरोक्त देणगी रक्कम ₹५,००१/- ही आगामी होणाऱ्या पदवीदान समारंभापासून प्राप्त झालेला धनादेश हा वित्त व लेखा विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्याची बाब विचारार्थ.

सबब, सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी.ए. संस्कृत परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास/विद्यार्थिनीस” सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी “कृर्तकोटी शंकराचार्य पारितोषिक” यांच्या नावाने रोख पारितोषिक देण्यासाठी प्रतिवर्षी ₹५,००१/- रोख पारितोषिक शंकराचार्य न्यास, नाशिक या सार्वजनिक ट्रस्ट कडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार स्विकारण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी.ए.संस्कृत परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थिनीस” सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी “कृर्तकोटी शंकराचार्य पारितोषिक” यांच्या नावाने रोख पारितोषिक देण्यासाठी प्रतिवर्षी ₹५,००१/- रोख पारितोषिक शंकराचार्य न्यास, नाशिक या सार्वजनिक ट्रस्ट कडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार स्विकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५ (३)] प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीच्या रुफ टॉप वर बसविण्यात आलेल्या सोलार जनरेशन सिस्टिमच्या Maintenance (देखभाल) करिता एक टेक्नीकल असिस्टंट हे पद निर्माण करण्यास व कंत्राटीदार मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने घेण्यास व त्यांचे दरमहा एकत्रित वेतन ठरविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीच्या रुफ टॉप वर सोलार जनरेशन सिस्टिम बसविण्यात आलेले आहेत. सदर सोलार जनरेशन बसविण्याकरिता अंदाजे ₹६३,६३,३७४/- (अक्षरी रुपये त्रेसष्ट लाख त्रेसष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर फक्त) इतका खर्च झालेला आहे. सदर सोलार जनरेशन सिस्टिमच्या Maintenance (देखभाल) करिता सोलार बाबतची संपुर्ण माहिती असलेल्या एक टेक्नीकल असिस्टंटची नेमणूक करण्याबाबत अभियांत्रिकी विभागाने दि.०८/०६/२०१८ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये कळविले आहे. (सोबत अंतर्गत कार्यालयीन टिपणी जोडला आहे).

प्रस्तुत विद्यापीठास लागणारे कंत्राटी मनुष्यबळ हे खाजगी कंत्राटदार मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत घेण्यात येत आहे. विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीच्या रुफ टॉप वर अंदाजे ₹६३,६३,३७४/- (अक्षरी रुपये त्रेसष्ट लाख त्रेसष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर फक्त) इतक्या रक्कमेचा सोलार जनरेशन सिस्टिम बसविण्यात आलेले असल्याने, सदर सोलार जनरेशन सिस्टिमच्या Maintenance (देखभाल) करिता सोलार बाबतची संपुर्ण माहिती असलेल्या उमेदवारास टेक्नीकल असिस्टंट म्हणून घेण्याकरिता एक टेक्नीकल असिस्टंट हे पद निर्माण करणे व सदर पदासाठी दरमहा एकत्रित वेतन ठरविणे आवश्यक आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीच्या रुफ टॉप वर बसविण्यात आलेल्या सोलार जनरेशन सिस्टिमच्या Maintenance (देखभाल) करिता एक टेक्नीकल असिस्टंट हे पद निर्माण करण्यास व कंत्राटीदार मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने घेण्यास व त्यांचे दरमहा एकत्रित वेतन ठरविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय इमारतीच्या रुफ टॉप वर बसविण्यात आलेल्या सोलार जनरेशन सिस्टिमच्या Maintenance (देखभाल) करिता एक टेक्नीकल असिस्टंट हे पद निर्माण करण्यास व कंत्राटीदार मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने घेण्यास व त्यांचे दरमहा एकत्रित वेतन ₹१०,०००/- देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५ (४)] विद्यापीठाकडील बीसीयुडी, वित्त व लेखा विभाग, आस्थापना आणि इतर विभागाकडील सर्व रेकॉर्डचे Scanning and Digitization या कामासाठी M/s Fusion One info IT Pvt. Ltd. Pune या फर्मला एका वर्षासाठी मुदतवाढीने कामाचे आदेश देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभागाकडून बीसीयुडी, वित्त व लेखा विभाग, आस्थापना आणि इतर विभागाकडील सर्व रेकॉर्डचे Scanning and Digitization of the Record या कामाकरीता निविदा प्रक्रीया पूर्ण करुन M/s Fusion One info IT Pvt. Ltd. Pune या फर्म सोबत दरकरार करुन एका वर्षाकरीता कामाचे आदेश देण्यात आले होते. सदर फर्मसोबत केलेल्या दर कराराची मुदत १२ जून २०१८ रोजी संपणार आहे. कराराची मुदत संपणार असल्याने विभागाकडून दि.२७/०४/२०१८ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये वरील सर्व विभागांना त्यांच्या विभागाचे रेकॉर्ड मुदत संपण्या अगोदर Scanning and Digitization चे काम करुन घ्यावे असे कळविण्यात आले होते.

वरील प्रमाणे सर्व विभागांना कळविले असता अस्थापना विभाग, वित्त व लेखा विभाग आणि शैक्षणिक, संशोधन आणि विकास या विभागाकडून त्यांची बऱ्याच प्रमाणात कागद पत्रे (रेकॉर्ड) स्कॅनिंग करुन घ्यावयाची असून सदर कामासाठी त्यांना बराच कालावधी लागणार आहे. सदर कामासाठी मुदत वाढविण्याबाबत कार्यवाही करावे असे अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वरील फर्मला एका वर्षाकरीता मुदत वाढ देवून कामाचे आदेश देण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी दि.४/६/२०१८ रोजीच्या टिपणीन्वये हा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करण्यास मान्यता दिलेली आहे. वरील फर्मला एका वर्षाची मुदतवाढ दिल्यास अंदाजे रुपये पाच ते सहा लाख इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च विभागाकडील Scanning and Digitization Expenses for University या अंदाजपत्रकीय शिर्षकामधून खर्ची टाकावा लागणार आहे.

सबब, M/s Fusion One info IT Pvt. Ltd. Pune या फर्मला एका वर्षासाठी मुदतवाढ देवून कार्यारंभ आदेश देण्याची बाब मा. व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील बीसीयुडी, वित्त व लेखा विभाग, आस्थापना आणि इतर विभागाकडील सर्व रेकॉर्डचे Scanning and Digitization या कामासाठी M/s Fusion One info IT Pvt. Ltd. Pune या फर्मला एका वर्षासाठी मुदतवाढ कामाचे आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५ (५)] Quick Heal Foundation, Pune (QHF) व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याची बाब व सामंजस्य कराराचा (MoU) मसुदा मान्यतेस्तव.

(टिपणी: Quick Heal Foundation, Pune (QHF) तर्फे खालील उपक्रम राबविले जातात.

- १) Online Course on Cyber Security Awareness.
- २) Earn & Learn Scheme for students.
- ३) Faculty Development Programme.
- ४) To use & contribute to webportal contents on “C Language”

उपक्रम १ व २ हे BCA B.Sc (CS/IT) MCA or M.Sc (CS/IT) च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. उपक्रम ३ हा C व C++ हे कॉम्प्युटरचे विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी उपयुक्त आहे. तसेच उपक्रम ४ चा उपयोग विद्यार्थ्यांचे “C Language” मधील कौशल्य विकसित करण्यासाठी होणार आहे.

सदरचा सामंजस्य करार केल्यास विद्यापीठ व महाविद्यालयातील BCA B.Sc (CS/IT) MCA or M.Sc (CS/IT) विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना उपक्रम १, २, ३, व ४ चा लाभ घेता येईल.

सबब, Quick Heal Foundation, (QHF) व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याची बाब व सामंजस्य कराराचा (MoU) मसुदा मान्यतेस्तव सादर.

ठराव: Quick Heal Foundation, Pune (QHF) व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यास व सामंजस्य कराराच्या (MoU) मसुद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५ (६)] विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे, अंदाजपत्रकास मान्यता घेणे, वाढीव कामाची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करणे, अंशदान ठेव योजनेतर्गत कामे वर्ग करणे, वाढीव खर्चास मान्यता घेणे, बांधकामाचे देयक आदा करण्याच्या कामासाठी दि.१२/६/२०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर.

(टिपणी: विद्यापीठ परिसरात करावयाच्या बांधकामाबाबत बांधकाम समितीची बैठक दि.१२/६/२०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस विषय क्र. १ ते १० असे एकूण १० विषय सादर करण्यात आले होते, सदर बांधकाम समितीच्या बैठकीतील ठराव क्र. १ ते ७ व ठराव क्र. १० व्यवस्थापन परिषदेस मान्यतेस्तव शिफारस करण्यात आली आहे.

सबब दि.१२/६/२०१८ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे, अंदाजपत्रकास मान्यता घेणे, वाढीव कामाची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करणे, अंशदान ठेव योजनेतर्गत कामे वर्ग करणे, वाढीव खर्चास मान्यता घेणे, बांधकामाचे देयक आदा करण्याच्या कामासाठी दि.१२/६/२०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बांधकाम समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५ (७)] प्रस्तुत विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन करुन घेण्याबाबत सुचना देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी:- प्रस्तुत विद्यापीठाकडे एकुण १०८ संलग्नित महाविद्यालये आहेत. पैकी ४० महाविद्यालये अनुदानित आहेत. उर्वरित ६८ महाविद्यालये कायम विनाअनुदानित आहेत. अनुदानित महाविद्यालयापैकी ३९ महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन झालेले आहे. व उर्वरित एका महाविद्यालयाने एस. एस. आर सादर केलेला आहे. विनाअनुदानित महाविद्यालयापैकी जवळपास ४५ महाविद्यालयाने एकदाही नॅक मुल्यांकन करुन घेतलेले नाही. तसेच उर्वरित जवळपास २० महाविद्यालयाने एक, दोन वेळा नॅक मुल्यांकन करुन घेतलेले आहे.

सबब, ज्या महाविद्यालयाने एकदाही नॅक मुल्यांकन करुन घेतले नाही अशा, तसेच महाविद्यालयाने एक, दोन वेळा नॅक मुल्यांकन करुन घेतलेले आहे. त्यांना पुन्हा पुढची मुल्यांकन प्रक्रिया करुन घेण्याबाबत सुचना देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन करुन घेण्याबाबत महाविद्यालयांना सुचना देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(८)] सोलापूर विद्यापीठ परिसरातील वर्कस्टेशनसाठी लागणाऱ्या फर्निचरच्या कामात सौ.सविता दिपाली सल्लागार यांनी सुचविल्याप्रमाणे दुरुस्ती / बदल करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी:- १) मे.विश्वकर्मा एंटरप्रायझेस, पुणे यांना देण्यात आलेले कार्यारंभ आदेश पत्र क्र. सोविसो/ अभि. विभाग/२०१७-१८/ २२३५ दि.१९ मार्च २०१८, २) सौ.दिपाली सल्लागार यांनी रजिस्टर सोलापूर विद्यापीठ यांना लिहिलेले पत्र दि.१०/०५/२०१८, ३) सौ.दिपाली सल्लागार यांनी रजिस्टर सोलापूर विद्यापीठ यांना लिहिलेले पत्र दि. ०४/०६/२०१८.

उपरोक्त विषयांन्वये संदर्भ क्र. १ नुसार सोलापूर विद्यापीठासाठी वर्कस्टेशनला लागणा-या फर्निचरच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी काम सुरु केले आहेत. सौ.दिपाली हे सदर कामाची वेळोवेळी तपासणी करत असतात. या कामात येणा-या अडचणी व त्यावरील त्यांनी सुचविलेले नवीन उपाय हे त्यांच्या संदर्भीय पत्र क्र. ०२ पत्र क्र. ०३ नुसार देण्यात आले आहेत. त्यांनी सुचविलेल्या नवीन उपायामध्ये कोणत्याही प्रकारचा जादा किंवा कमी खर्च होणार नसल्याचे त्यांनी नमुद केले आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1. Table			
Sr.No.	Description of Item	As per Tender	This is to be changed as fallows
A		Soft Board	Half soft board and Half white board
B	CPU Trolley gap	12 mm to	18 mm
C	Telescopic channel	Hitic company	Moda company
D	Handles	Hitic/Moda company	Hitic/Moda company
E	Partition thickness	50 mm	60 mm
F	Key Board Pannel	450 mm	300 mm
G	Wire manager brown colour	-----	To be placed at centre
H	One lock to open the three dower	Godrej company Not available	EBCO Company

I	Necessary Electrical fitting maintained in the tender	-----	This means provision of space for electrical wire to pass through the table. Wiring has to be done by University.
2. Cupboard			
A	Back side ply	6 mm	8 mm
B	Depth of cupboard	600 mm	500 mm
3. Slider			
A	Hettich		MODA

वरीलप्रमाणे सौ.दिपाली सल्लागार यांनी निविदेमधील काही Item चा बदल सुचविला असून त्यामुळे कोणताही खर्च कमी अथवा जादा होणार नसल्याचे पत्रात नमुद केले आहे.

सबब सोलापूर विद्यापीठ परिसरातील वर्कस्टेशनसाठी लागणा-या फर्निचरच्या कामात सौ.सविता दिपाली सल्लागार यांनी सुचविल्याप्रमाणे दुरुस्ती / बदल करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ परिसरातील वर्कस्टेशनसाठी लागणाऱ्या फर्निचरच्या कामात सौ.सविता दिपाली सल्लागार यांनी सुचविल्याप्रमाणे दुरुस्ती / बदल करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(९)] प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत अंतर्गत लेखापरीक्षक (Internal Auditor) नियुक्त करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील आर्थिक हिशेबांचे लेखापरीक्षण हे प्रत्येक वर्षी त्या त्या आर्थिक वर्षामध्ये लेखापरीक्षकामार्फत विद्यापीठाचे लेखापरीक्षण करण्यात येत असते. सदर लेखापरीक्षणामध्ये विद्यापीठाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची, हिशेबाचा लेखाजोखा व्यवस्थितरित्या करण्यात आला आहे किंवा नाही याची तपासणी लेखापरीक्षकाकडून तपासणी करण्यात येते. सदर तपासणीमध्ये लेखापरीक्षक यांच्याकडून त्रुटी काढण्यात येतात.

यासाठी विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्रादारामार्फत अंतर्गत लेखापरीक्षक नियुक्त केल्यास लेखापरीक्षक यांच्या तपासणी अगोदर अंतर्गत लेखापरीक्षक यांच्यामार्फत आर्थिक लेखाजोख्याची तपासणी करून त्यानंतर लेखापरीक्षक यांच्याकडून होणाऱ्या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा संख्येमध्ये तफावत, अडचण निर्माण होणार नाही.

सबब, कंत्राटी पध्दतीने अंतर्गत लेखापरीक्षक (Internal Auditor) नियुक्त करण्याची व दरमहा मानधन निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत अंतर्गत लेखापरीक्षक (Internal Auditor) नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा मानधन ₹१५,०००/- देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(१०)] प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत प्रोग्रामर (Programmer) नियुक्त करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठामध्ये प्रोग्रामर हे पद कायमस्वरुपाचे आहे. सद्यस्थितीत सदरचे पद हे रिक्त असल्यामुळे या पदाचे कामकाज परीक्षा विभागातील यंत्रणा विश्लेषक हे पाहतात. यंत्रणा विश्लेषक हे स्वतःचे कामकाज पाहून प्रोग्रामर या पदाचेदेखील काम पाहत आहेत.

परीक्षा विभागात संलग्नित महाविद्यालयाचे कर्मचारी व अधिकारी विद्यार्थ्यांसंदर्भातील प्रवेशाबाबतच्या, परीक्षेबाबतच्या तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जासंदर्भातील कामे सदरील विभागाकडे घेऊन येत असतात. सदरची कामे ही यंत्रणा विश्लेषक यांना करावी लागतात. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा भार वाढत आहे. प्रोग्रामर हे पद भरले तर उपरोक्त अडचणीचे निरसन प्रोग्रामर यांच्याकडून होईल. त्यामुळे प्रोग्रामर हे पद भरणे आवश्यक आहे. तसेच सदरचे पद भरल्यामुळे परीक्षेच्या संदर्भातील ऑनलाईनची कामे लवकरात लवकर होतील.

सबब, कंत्राटी पध्दतीने प्रोग्रामर (Programmer) नियुक्त करण्याची व दरमहा मानधन निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत प्रोग्रामर (Programmer) नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा मानधन ₹१५,०००/- देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(११)] प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत वेबसाईट डेव्हलपर (Website Developer) नियुक्त करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील परिपत्रक, सूचना, वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड कराव्या लागतात. तसेच वेबसाईट डेव्हलपर नसल्याकारणाने विद्यापीठाच्या वेबसाईट अपडेट करण्याचे काम ज्या कर्मचाऱ्याकडे दिले गेले आहे त्या कर्मचाऱ्याकडून कार्यबाहुल्यामुळे अपडेट करण्याचे काम वेळोवेळी होऊ शकत नाही. त्यामुळे सदरच्या सूचना, परिपत्रक, संकेतस्थळावर वेळेवर प्रसिध्द करता येत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. जर विद्यापीठामध्ये वेबसाईट डेव्हलपर हे पद कंत्राटी पध्दतीने भरल्यास संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम व्यवस्थितपणे व सुरळितपणे आणि वेळेवर होण्यास मदत होईल.

सबब, कंत्राटी पध्दतीने वेबसाईट डेव्हलपर (Website Developer) नियुक्त करण्याची व दरमहा मानधन निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत वेबसाईट डेव्हलपर (Website Developer) नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा मानधन ₹१५,०००/- देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्षा
व्यवस्थापन परिषद